

Date: 23rd May, 2024

General Manager- DCS BSE Limited, Corporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400001 **Code: 531569**

Sub: Newspaper advertisement of Postal Ballot Notice of Sanjivani Paranteral Limited ('the Company') pursuant Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/ Madam,

This is to inform you that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company has published an advertisement of Notice of Postal Ballot in the "Financial Express" (English Language) and "Pratahkal" (Marathi Language). The copies of e-paper advertisements are enclosed herewith.

This information is disseminated as per the applicable Listing Regulations. Kindly take the same on record. Thanking You, Yours Faithfully,

FOR SANJIVANI PARANTERAL LIMITED

ASHWANI ANAMISHARAN KHEMKA MANAGING DIRECTOR DIN: 00337118

FINANCIAL EXPRESS

CEI	NTR	AL	RAI	LWAY

20

WORK OF FITMENT OF ADDITIONAL DIRT COLLECTOR IN BP LINE 1. Name of work: Work of fitment of additional dirt collector in BP line before

FIBA device in LHB coaches of NCC WB and MZN coaching depots. 2. Approximate cost of work: Rs. 5,67,849/- (all inclusive) (Rupees Five Lakh Sixty Seven Thousand Eight Hundred and Forty Nine only) 3. Earnest Money: Rs. 11,400/- (Rupees Eleven Thousand and Four Hundred only) 4. Cost of tender form: NIL 5. Date and time of closing of tender submission: 15:00 hrs. of 10.06.2024 6. Tenders shall be accepted only in Etendering format through the website www.ireps.gov.in. Tender document is available in the website 7. OPEN **TENDER NOTICE NO.: CR-**MUMOMECH(MCTD)/16/2023/RT dated 17.05.2024 112

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of M/s. Ultratech Cement Ltd have been lost / misplaced. Without transfer deed & Same are transferred to IEPF. Due notice thereof has been given to M/s. Ultratech Cement Ltd I/ We have applied for the issue of Duplicate Share Certificates. SI, Name of the Name of the Certificate Folio Distinctive No No. of Shares. No Shareholder Company No. Ultratech 81576815 257467 57 Shares Rs.10 Paid Up 134735990 -Ranvir R 134736046 Cement Ltd Shah Total 57 Shares Rs.10 Paid Up Any person who has a claim in respect of the said above Shares should lodge such claim Separately with the Company along with document proof with of M/s. Ultratech Cement Ltd at its Registered Office at 8-Wing, Ahura Centre, 2nd floor, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093 or its RTA M/s. K Fin Technologies Ltd, Selenium Tower B, Plot No.31 & 32 Serilingampally, Nanakramguda, Financial District, Gachibowli, Hyderabad - 500032 within 1: days from this date else M/s. Ultratech Cement Ltd will proceed to issue duplicate certificate(s) for the above Folic. Place : Chennai Name of the Shareholder Date : 20.05.2024 Ranvir R Shah

NOTICE

्यमभ	जानयपा	का रल	लावन	* q	रस्य

	ITANYA GODAVARI GR)A ME	ENIA I	DANK	Date: 21/05/2	ange websites (www.bseincka.com) and Company's website For and on beha	Prakash Shah Director Director	r's Code of Conduct n of Insider Trading, rindow was closed fr 2024 till forty-eight ho
	(A Government Undertaking Sponsored by			DANN	Place: Mumb	0	after the	date of declaration or the Employees of
HEAD O	FFICE :: RAGHU MANSION, 4/1, BRODIPET, GUN	OCCUPATION AND A DESCRIPTION OF A DESCRI			1	For		y including Designa and their immedi
Denesite	FORM-A					Advertising in	relatives	rmation is also availa
Deposits	BALANCE SHEET AS ON 31 ^s	MARCH	2024	1	T	ENDER PAGE		any's website and a
₹10028.92 Crore				Rs. in '000		Contact	on stock	exchange website
17.18% 👚	PARTICULARS	SCHEDULE	31.03.2024	and the second second second	1.10	ITENDRA PAT		ndia.com. or ACI Infocom Limi
	CAPITAL & LIABILITIES			Press and a local second		Mobile No.:	•• - - ···	Kushal chand J
Advances	Capital	1	74422	74422	1		11	Managing Direc (DIN: 035450
₹11415.15 Crore	Reserves and Surplus	2	12450862	9931715	1	9029012015	Place: M	
(11413.13 Crore	Deposits	3	100289209	85587771	1	Landline No.:	Date: 21s	^t May, 2024
26.51 🕯 🕇	Borrowings	4	45995436	37599377		67440215		
	Other Liabilities and Provisions	5	2367634	2430959				
Aggregate Business	TOTAL			135624244	2			
₹21444.07 Crore	ASSETS					REA SAN III	/A NIL	
	Cash and Balances with Reserve Bank of India	6	7710215	6197523				
21.96 🕯 👚	Balance with banks and money at call and short notice	7	14948465	19579092	1000	VIII 25 years of Core &	and a second sec	
E1.00 "	Investments	8	21219220	16640335	CA			INAITED
Operating Profit	Advances*	9	113377897	89663396	1.04	NJIVANI PARANT	ERAL L	
₹356.38 Crore	Fixed Assets	10	263100	264525				
< 330.30 Crore	Other Assets	10	3658666	3279373	Ban	Corporate Identity Number: L2430		MUMPAL 400 079
11.11 🖁 🌓	TOTAL	311:	and determine the part of the state of the state	135624244		istered Office: 205, P. N. KOTHARI INDL. ESTATE, L.B.S Tel.: (+91-22) 20812600 Email ID: corporate@sanji	THE SALE OF THE RECEIPTION OF A DAMAGE OF A	
	Contingent Liabilities	12	381268	372005	The second s	and a second	And the survey of the second data and the second	In the second second second second
Net Profit After Tax	Bills for Collection	-12	466617	148837	PC	STAL BALLOT NOTICE AND REMO	TE E-VOTING INI	ORMATION
₹251.91 Crore	*Advances are netted of IBPC of Rs. 1000 crore as on 31.03	2024 and Re		the second se		s are hereby informed that pursuant to Section 108, 1		
	https://www.com/com/com/com/com/com/com/com/com/com/	LEVEN and ho		IT STLOSIE DES		ies Act, 2013 read with Rules 20 and 22 of the Compani		
8.42%	FORM-B PROFIT & LOSS ACCOUNT FOR THE YEA	R ENDED 3	1 st MARCH		prescrib	ig any statutory modification(s) and/or re-enactment (s ed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA") vide G d other relevant circulars Issued by the MCA from time to	eneral Circular No. 09/202	3 dated 25th Septembe
Net Worth	PARTICULARS	COURDINE	25 02 2024	Rs in '000		India (Listing Obligations and Disclosure Requirement) Re		
₹1252.53 Crore		SCHEDULE	31.03.2024	31.03.2023		ins, the Company has completed dispatch of the Postal I ic mode only, to those members whose e-mail id's are reg		
A 40 A	1. INCOME	12	12200120	10434409		are recorded in the Register of Members of the Compan		
25.18 🕯 👚	Interest Earned	13	13288120	1582849		pries as on Friday, 17th May, 2024, seeking approval of		
\equiv	Other Income TOTAL	14	1778016		through	electronic means, for the following matter:		80.038830303011530311231313123
Net NPA	2. EXPENDITURE		15066136	12017258	Sr. No.	Short resolution		Resolution
	Interest Expended	15	8809748	5926772	1.	Appointment of Mr. Pritesh Jain as Chief Financial Officer		Ordinary Resolution
	Operating Expenses	15	2692596	2883186	2.	Regularize the Appointment of Mr. Abhay Shah as an Ind	and an	Special Resolution
BEST REGIONAL	Provisions and Contingencies	.40	1044645	883867	3	Change in Designation of Mr. Srivardhan Ashwani Kher	mka (DIN: 08942106), as	Ordinary Resolution
RURAL BANK -	TOTAL		12546989	9693825		an Executive Director.		Standard (1920)00001
WINNER under	3. PROFIT/LOSS		12340303	5055625	4.	To Increase the Borrowing Powers Under Section 180(1) 2013 up to ₹ 200 Crores.	(c) of the Companies Act,	Special Resolution
"MSME BANKING EXCELLENCE	Net Profit/Loss(-) for the year		2519147	2323433		Approval of Loans, Investments, Guarantee or Securi	tu Llador Contion 195 of	
AWARDS, 2023"	Profit/Loss(-) brought forward		100	100	5.	Companies Act, 2013 up to an Aggregate Sum of ₹ 10 C		Special Resolution
WINNER of SKOCH	TOTAL		2519247	2323533		To Make Loan / Investment and Give Guarantee / Provid	An advertised of the second	BUILDING BUILDING
Corporate Excellence	4. APPROPRIATIONS		LJLJL91	2323333	6.	186 of the Companies Act, 2013 up to Maximum Amour		Special Resolution
GOLD Award for	Transfer to Statutory Reserves		510000	470000	7	To Approve Increase in Remuneration of Mr. Ashwai	the set of the set of the fact that the first of the set of the se	Special Resolution
performance in Financial Inclusion under BFSI	Transfer to Statutory Reserves		2009147	1853433		Managing Director of the Company.		32
(Banking, Financial Services	Transfer to Government/proposed dividend		2005147	1000400		npany has availed the services of Link Intime India Pri-		g remote e-voting. The
& Insurance Sectors)	Balance carried over to balance sheet		100	100	110832331143	procedure for remote e-voting is listed as a part other Po-	stal Ballot notice.	
category in 97° SKOCH Summit – March 2024	TOTAL		2519247	2323533	Remote	e-Voting Schedule:	1/	E.
	I statements - Notes to Accounts (Excerpts	from Sel		Industry and the second provided in the second s	Cut-off	date for eligibility or remote e-voting	Friday, April	7th, 2024


BACIL	PHARMA	LIMITED
-------	--------	---------


Regd. Office: 71, LAXMI BUILDING, 4TH FLOOR SIR P. M. ROAD, FORT MUMBAI Mumbai City MH 400001 CIN:24200MH19B7PLC043427

Extract of Audited Financial Results for the Quarter & Year ended on 31.03.2024

		0	usrter Ende	Year Ended		
Sr. No.	PARTICULARS	1.1.1.0	31.12.2023 (Unaudited)	and the second second	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Total income	2.12	3.29	0.85	13.05	15,46
2	Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(4.05)	(2.44)	(7.61)	(5.90)	(10.19)
-02	Net Profit / Loss for the period after tax (after Esceptional and / or Extraordinary items	(4.05)	(2:44)	(7.61)	(5.91)	(10.19)
*	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax.) and Other Compreshensive Income(After tax)]	(3.65)	0.05	(23.19)	11.38	(12:50)
5	Equity Share Capital	589,00	589.00	569.00	589.00	589.00
. GP	Reseves (excluding Revalutation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year			-	(531.40)	(542.77)
7	Earnings Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					
	1 Basic	(0.07)	(0.04)	(0.13).	(0.10)	(0.17)
1	2. Diuted:	(0.07)	(0.04)	(0.13)	(0.10)	(0.17)

Note: The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 024 flad with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulationent equilations, 2015. The full Format of the Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2024 are available of e Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website For and on behalf of the Board





ACI INFOCOM LIMITED

n Support Services 00 A ZILLION, RG, KURLA (WEST),
A ZILLION,
A ZILLION,
A ZILLION,
ite of receipt of the ition of the
2017-18/10145
/65, Mahatma thrud, I.com
vey no. 62/65, Colony, Kathrud, som
551214

FORM B

PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Liquidation Process) Regulations, 2016

TIAN AF THE ATAKENAL SE



Disclosure in financial statements – Notes to Accounts (Excerpts from Schedule 18): (1) CRAR: 13.93% (2) Movement of Gross NPAs: (a) Opening Balance: Rs. 5708.63 lakh (b) Additions during the year: Rs. 4346.46 lakh (c) Reductions during the year: Rs. 2318.90 lakh (d) Closing Balance: Rs. 7736.19 lakh (3) Provision towards Standard Assets: Rs. 3313.87 lakh (4) Bank made provision for NPAs over and above the required provision as per IRAC norms. The Provision Coverage Ratio (PCR) stood at 100% as on 31st March 2024. Thus the advances shown in the balance sheet are net of NPA provision of Rs. 7736.19 lakh (5) Bank has not drawn any amount from Reserves during the current financial year 2023-24 (6) Provision made for income Tax: Rs. 90.02 crore [Deferred Tax Asset of Rs.6.00 crore is availed] (7) Business Ratios: (i) Interest Income as a percentage to Working Funds . 8.42% (8.08%) (ii) Non-interest income as a percentage to Working Funds : 1.13% (1.22%) (iii) Cost of Deposits: 6.38% (5.28%) (iv) Net Interest Margin : 2.84% (3.49%) (v) Operating Profit as a percentage to Working Funds:2.26% (2.48%) (vi) Return on Assets: 1.60% (1.80%) (vii) Business (Deposits plus advances) per employee: Rs.16.95 crore (Rs. 13.50 crore) (vili) Profit per employee Rs. 0.20 crore (Rs. 0.18 crore) [Figures in brackets pertain to previous year] (8) During the year ended with March 2024, no penalty has been levied by RBI (9) Priority Sector Lending Certificates (PSLC). (i) Bank sold PSLC-Agri of Rs. 1000.00 crore & PSLC-SF&MF of Rs.2500 crore and earned income of Rs. 53.80 crore. (ii) Bank purchased PSLC-General of Rs. 1800.00 crore & PSLC-Micro Enterprises of Rs. 400.00 crore at a premium of Rs. 0.46 crore, during FY 2023-24. Note : (1) The financial statements for FY2024 are audited by Statutory Central Auditors, M/s N G RAO & ASSOCIATES. Chartered Accountants, Hyderabad (2) The above results have been approved and taken on record by the Board of Directors of the Bank at the meeting held on 24.04.2024 (3) The financial results have been prepared in accordance with the Master Direction on 'Financial Statements - Presentation & Disclosures' dated 30.08.2021, issued by RBI and updated as on 01.04.2024(as applicable to RRBs) (4) The net profit after tax is arrived at after considering provisions for standard assets and non-performing assets as per prudential norms issued by NABARD, provisions for staff related items and provision for taxes and other necessary provisions Sd/- K. Pramod Kumar Reddy Place : GUNTUR

Date : 20-05-2024

Ø

Chairman

Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd.

Sr. No.	Short resolution	Resolution
1.	Appointment of Mr. Pritesh Jain as Chief Financial Officer of the Company	Ordinary Resolution
2.	Regularize the Appointment of Mr. Abhay Shah as an Independent Director	Special Resolution
3.	Change in Designation of Mr. Srivardhan Ashwani Khemka (DIN: 08942106), as an Executive Director.	Ordinary Resolution
4.	To Increase the Borrowing Powers Under Section 180(1)(c) of the Companies Act, 2013 up to ₹ 200 Crores.	Special Resolution
5.	Approval of Loans, Investments, Guarantee or Security Under Section 185 of Companies Act, 2013 up to an Aggregate Sum of ₹ 10 Crores.	Special Resolution
6.	To Make Loan / Investment and Give Guarantee / Provide Security Under Section 186 of the Companies Act, 2013 up to Maximum Amount of ₹ 250 Crore.	Special Resolution
7.	To Approve Increase in Remuneration of Mr. Ashwani Anamisharan Khemka, Managing Director of the Company.	Special Resolution

Friday, April 17th, 2024
Wednesday, May 22nd, 2024
Thursday, June 20th, 2024

Please note that communication of assent or dissent of the members would only take place through the remote e-voting system. The voting rights of the members shall be in proportion to the shares held by them in paid-up equity share capital of the Company as on the cut-off/ Record date

A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. Once the vote on a resolution is cast members shall not be allowed to change it subsequently.

The remote e-voting shall not be allowed beyond 05.00 PM. IST on Thursday, June 20th, 2024 and the remote e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited thereafter.

The Board of Directors has appointed HD and Associates, Practicing Company Secretaries as the Scrutinizer for conducting e-voting process in the transparent manner.

The Postal Ballot notice is available on the website of the Company www.sanjivani.co.in, on the website of Link Intime India Private Limited https://www.linkintime.co.in/ and the website of the Stock Exchange where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE Limited https://www.bseindia.com/

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company, or any other person authorized by the Chairman, after completion or the scrutiny, of the e-voting, and the results will be announced on or before 05.00 PM. IST on Saturday, June 22nd, 2024 on the Stock Exchange where the Company's shares are listed. The result will also be available on the website of the Company www.sanjivani.co.in, on the website of Link Intime India Private Limited https://www.linkintime.co.in/.

For Sanjivani Parenteral Limited

Sd/-

Ca

Pooja Vijay Gohil

Company secretary

R.O. & H.O.: "Arvindbhai Maniar Nagarik Sevalay",

150' Ring Road, Nr. Raiya Circle, Rajkot, Ph. 2555716

Notice for Sale

In terms of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAES) Act-2002) Pursuant to the possession of the properties described herein below is physically taken by the Authorized Officer for recovery of the secured debts of Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., from following borrowers. OFFERS are invited by the undersigned in sealed cover for purchase of this properties within 30 days from the date of this Notice, brief particulars of which is given hereunder. For inspection of the properties and tender form, one can contact us at Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., Arvindbhai Maniar Nagarik Sevalay, Recovery Department, Head Office, 150 Feet Ring Road, Near Raiva Circle, Raikot OR from our relevant Branch.

Place: Mumbai

Date: 21st May, 2024

-> Last Date for submission of tender: 29.06.2024 (Up to 04:00 P.M.)

-> Date, Time & Place of Opening the tenders: 01.07.2024, 05:00 P.M., at 'Arvindbhai Maniar Nagarik Sevalay', 150" Ring Road, Nr.Raiya Circle, Rajkot.

	Borrower Name & Branch Name	Description of Properties	Possession Taken Date	Total Dues	Reserve Price Deposit Amount
1	Dubey Arvind Tribhuwan (Kalbadevi Branch) (Secu. File No.3949)	ALL THAT PIECE AND PARCEL OF Flat no. 101, on the First Floor, admeasuring area 725 Sq.feet Built Up & 34.27 Sq.Meter in the Bidg No 1 Type A, Wing A, Building Known as "Heaven Hills", constructed on N.A Plot of land bearing Gut No.391 Situated at Village Haloli, Taluka - Palghar, Dist Palghar acquired Vide Regd.Sale Deed NO.PLR-2/1445/2020 Dated.09/03/2020 in the Name of Dubey Arvind Tribhuwan and bounded by as under:- North :- B Wing. South :- Flat No.102. East :- Passage Lobby. West :- Building Boundary. (Short Address:- Flat No.101, First Floor, Building No.1, Type A, "A"-Wing, Heaven Hills, Manor Road, Near MC Donalds, Mumbai- Ahmedabad Highway, Village-Haloli, Tal. & Dist. Palghar.)	10/05/2023	Rs. 43,23,553.00 + Unapplied Interest w.e.f. 01/05/2024 + Legal Charges	Rs.29,27,000/- Rs.2,92,700/-
2	Amit Suresh Sakhare (Kalbadevi Branch) (Secu.File No.4043)	All That piece and parcel of Flat bearing No.101, A-Wing, admeasuring built-up area i.e. 473.50 Sq. Feet i.e. 43.99 Sq. Meter(Which is inclusive of the area of balconies) on First Floor, in the Building No.2, to be Known as "Nirmaan Arcade" Situated at Village-Shirgaon, Taluka-Palghar, District: Thane in the Registration District and Sub-District of Palghar, Situated at Village - Shirgaon, Taluka-Palghar, District: Thane, Lands admeasuring 54990 Sq. Meter out of that area 2899.33 Sq. Meter on Land Bearing Survey No.662,738,743,744,745,746,747,748,749,750,752,753,846,847,849,848/1,848/2,848/3 and Gut No 742 & 751, Situated at village Shirgaon Taluka-Palghar, District: Thane acquired vide Regd, Sale Deed No.2/3419/2021, Dated 28/04/2021 in the name of Mr. Amit Suresh Sakhare and bounded by as Under:- (BOUNDARIES AS PER VALUATION) :- Boundaries of the Building : North:-'B' Wing, South:- internal Road/Muskan Apt, East:-'D' Wing, West:- Internal Road. Boundaries of the Flat ; North :- Staircase, South :- Lobby/Passage, East :- Flat No.103, West :- Flat No.105, (Short Address : Wing-''A'', Flat No.101, First Floor, "Nirman Arcade", Building No.2, Village Shirgaon, Dist, Palghar, Mumbai 401404 Maharastra.)	13/06/2023	Rs. 29,71,602.00 + Unapplied Interest w.e.f. 01/05/2024 + Legal Charges	Rs.18,00,000/- Rs.1,80,000/-
	Gupta Manisha Rajesh (Kalbadevi Branch) (Secu.File No.4172)	ALL THAT PIECE AND PARCEL OF Flat No.006, on the ground Floor, admeasuring area 675 Sq. Feet Built-Up & 35.54 Sq. Meter in the Building No.1, Type A, Wing A, Building Known as "Heaven Hills", constructed on N.A plot of land bearing Gut No.391, situated at Village Haloli, Taluka-Palghar, Dist Palghar, acquired vide Regd. Sale Deed No. PLR-2-1446-2020, Dated 09/03/2020 in the name of Manisha Rajesh Gupta and bounded by as Under (BOUNDARIES AS PER VALUATION):- Boundaries of the Building : North:-Open Land. South:- Open Land. East:-Open Land. West:- Open Land W. Boundaries of the Flat : North :- B Wing. South :- Flat No.003, East :- Passage Lobby. West :- Building Boundary. (Short Address:- Flat No.006, Ground Floor, Building No.1, Type A, Wing-"A", Heaven Hills, Manor Road, Near MC Donalds, Mumbal-Ahmedabad Highway, Village-Haloli, Tal. & Dist. Palghar.)	10/05/2023	Rs. 40,15,082.00 + Unapplied Interest w.e.f. 01/05/2024 + Legal Charges	Rs.29,43,000/- Rs.2,94,300/-
10	Biswas Uttam Rajendra (Kalbadevi Branch) (Secu.File No.4404)	All That Piece and Parcel of Flat No.002, "A" wing, Ground Floor, Carpet area Admeasuring 421-00 Sq. Feet i.e 39-12 Sq. Meter, i.e. 505-2 Sq. Feet Built-up area, with Still Parking, Building No.11, Shantiniketan, Village-Shirgaon, Tal. & Dist. Palghar, in the GUT Nos.662, 738, 743 to 750, 752, 753, 846, 847, 849, 848/1, 848/2, 848/3 and get No.742 and 751 of Village Shirgaon, Tal. & Dist. Palghar, within the limit of Gram Panchayat Shirgaon acquired vide Regd. Under Sr. No.PLR-864-2020, dated 12/02/2020 in the name of Uttam Rajendra Biswas and bounded by as Under:- North :- Building Entrance Area/Passage Area. South :- Staircase Area. East :- Flat Back Side. West :- Flat No. 001. (Short Address:-Flat No. 002, Ground Floor, A Wing, Building No 11, Shanti Niketan Near Chankya International School, Shirgaon, Palghar Mumbai - 400048 (Maharashtra)	28/02/2024	Rs. 27,28,817.00 + Unapplied Interest w.e.f. 01/05/2024 + Legal Charges	Rs.21,57,064/- Rs.2,15,800/-
f ai Noi Bai Dric Did s n and	ny, due on this prop uld be binding to the nk Ltd., Rajkot with se. 7. The tenderer price, the amount of aware about any the same shall be	1. The immovable properties are to be sold on 'As is where is' and 'As is what is' basis. 2. The purchaser will have to pay any type of Govt. dues / Semi. Operty. If any document relating to this property is pending for payment of stamp duty, the purchaser will have to pay the same. 3. In the court cases, if any e purchaser. 4. The tenderer can bid for any amount, but he is to submit a Banker's Cheque/Demand draft of 10% of Reserve Price as deposit, as ment the tender. 5. One can get tender form from the undersigned or from our Kalbadevi Branch, Mumbai. 6. The Bank reserves its right to accept or reject any will be required to pay 25% of the bid price on acceptance of his tender (10% of the reserve price submitted with the tender will be taken into account) 8. If the of deposit will be forfeited by the Bank. 9. On unacceptance of the tender the amount of deposit will be refunded without any interest thereon. 10. The average or tax or liability for the said property. However, the bidder shall ensure by his own sources to find out any charges, lien, encumbrance, property the responsibility of the tenderers. ale notice to the Borrower, Guarantors & Mortgagor. •Prospective buyer may also visit our website www.rnsbindia.com for sale advertiseme	, relating to the ioned above p y tender. Prop the successful to athorized office tax, Government	is Property, the o ayable to Rajkot erty may not be s enderer will fail to er does hereby st	rders of the court, Nagarik Sahakari old below reserve pay the accepted ate that, the bank
H .	21/05/2024, Rajk	Authorized Officer, Rajkot Nagarik Sahal	kari Bank Ltd	I., H.O., Recove	ry Dept., Rajkot.

Branch address: TruCap Finance Limited (Formerly known as Dhanvarsha Finvest Ltd) Shop No. 18, B-Wing, Devi Darshan CHSL, Bhavani Chowk, Temblinaka, Thane-West, Thane - 400 601.

The Gold Ornaments to be auctioned belong to Loan Accounts of our various Customers who have failed to pay their dues. Our notices of auction have been duly issued to these borrowers.

The Gold Ornaments to be auctioned belong to Overdue Loan Accounts of our various Customers mentioned below with branch name.

Dombivali Branch: GL0000000070585 (Shivalik-102742511994) GI000000087282 .GL0000000090449.GL000000091458 (Shivalik 102742513236) , GI0000000097412(Shivalik-102742513535) GL000000106757 (Shivalik-102742513726) ,GL0000000128095 GL0000000128333 , GL0000000137635 , Gl0000000150598, Gl0000000155425, GL0000000157707. GL0000000160499.Gl0000000169550(Shivalik 102742515583), GI0000000170008

Malad Branch: GL000000068531 , GL0000000163721 , Gl0000000170011 GL0000000171656 (Shivalik-102742515677) , GL0000000171697 (Shivalik-102742515691) , GL0000000172027 (Shivalik-102742515702) GI0000000171846(Shivalik-102742515711) , GL0000000175237 GL000000176218 (Shivalik-102742515966), Gl0000000177081

Mira Road Branch: GL000000093123 , GL000000095229 , Gl0000000177328 (Shivalik-102742516058), Gl0000000069582.

Thane Branch: GL000000068171.GL000000069484,Gl0000000070099 GL000000070878, GL000000070894, GL000000073732, Gl000000087975 GL000000089842, GL000000093991, GL000000094567, Gl0000000118737 GL0000000138541, GL0000000161945, GL0000000179152, Gl000000056413. Vasai Branch: GL0000000155417, GL0000000172093, Gl0000000182326,

GL000000123076, Gl0000000154783.

For more details, please contact TruCap Finance Limited (Formerly known as Ohanvarsha Finvest Ltd)

Contact Person: Vinod Maskar

without any prior notice.)

Contact Number(s): 9870424107 TruCap Finance Limited (Formerly known as Dhanvarsha Finvest Ltd) reserves the right to alter the number of accounts to be auctioned &/ postpone / cancel the auction

> TruCap Finance Limited (Formerly known as Dhanvarsha Finvest Ltd)

	Delivery Mode: Registered
IN THE SUPREME COUL	RT OF INDIA
CIVIL APPELLATE JUR	ISDICTION
(Rule 8 of Order XIX, SC	CR 2013)
Civil Appeal No. 9581, 9582 and	A THE GRAPH CONTRACT OF A DECISION OF A DECISION OF A
AND RECEIPT CONTRACTOR FOR THE STATE OF A DATA STATE AND A DATA STATE AND A DATA STATE AND A DATA STATE AND A D	Petitioner(s) / Appellant(s)
Versus	A STATISTICS AND A STAT
ne Provisional Liquidator of Bank of Karad Ltd. an	d Others Respondent(s)
),)	
Aarti Abhay Narottam, C/o. S. Ramdas and Co.	PID : 94636/2024 For
Wardhaman Chambers, Cawasji Patel Street.	Fort, R [4.1] In C. A. No.
Mumbai, Maharashtra-400 023	9581/2019 (Sec. XVII)
Santosh Abhay Narottam, C/o. S. Ramdas and C	o. PID : 94637/2024 For
Wardhaman Chambers, Cawasji Patel Street,	Fort, R [4.2] In C. A. No.
Mumbai, Maharashtra-400 023	9581/2019 (Sec. XVII)
Asha Tejkumar Rula, C/o. Dhanraj Mills (P) Ltd.	PID : 94638/2024 For
Sitaram Jadhav Marg, Lower Parel, Mur	mbai, R [6.1] In C. A. No.
Maharashtra-400 013.	9581/2019 (Sec. XVII)
Vidhi Darsh Ruia, C/o. Dhanraj Mills (P) Ltd.	The second s
Sitaram Jadhav Marg, Lower Parel, Mur	A REAL PROPERTY AND A REAL
Maharashtra-400 013.	9581/2019 (Sec. XVII)
Gagan Darsh Ruia, C/o. Dhanraj Mills (P) Ltd.	PERSONAL PROPERTY AND A REPORT OF A REPORT
Sitaram Jadhav Marg, Lower Parel, Mur	THE REPORT OF THE PROPERTY OF
Maharashtra-400 013.	9581/2019 (Sec. XVII)
Hariday Darsh Ruia, C/o. Dhanraj Mills (P) Ltd.	CARLENAMENT STRUCTURE AND A ST
Citaram Jadhau Mara Lewar Daval Mur	minai O IC Al In C A No.


Sitaram Jadhav Marg, Lower Parel, Mumbai, R [6,4] In C. A. No. Maharashtra-400 013. 9581/2019 (Sec. XVII) Vibha Ashish Khandelwal, C/o. Dhanraj Mills (P) Ltd. PID : 94642/2024 For Sitaram Jadhav Marg, Lower Parel, Mumbai, R [6.5] In C. A. No. Maharashtra-400 013. 9581/2019 (Sec. XVII) WHEREAS The Appeal Above-Mentioned (Copy Enclosed) Filed in The Registry By MR. MOHIT D. RAM, Advocate, on behalf of the Appellant abovenamed were listed for hearing before this court on the 21.10.2019, When The Court Was Pleased To Pass The Following Order : "Delay Condoned. issue notice returnable on 27.01.2020. Mr. Manoj Swarup, Learned Counsel accepts Notice on behalf of Respondent No. 3. Let notice be issued to the other respondents. Notice be sent through dasti as well as through registered speed post." AND WHEREAS, The Matter Above-Mentioned Was Listed Before Ld. Registrar's Court On 28th August, 2023, When The Following Order Was Passed:-"Despite due service on respondent Nos. 1 and 5, there is no appearance. Two weeks time, is granted as a last chance to Ld. Counsel for the appellant, to take fresh steps and file fresh particulars, to issue notice to respondent nos. 6 and 12. Appellant has filed application for paper publication in respect of respondent nos. 4 and 7 to 11. Same is allowed. Registry to process. List again on 19.10.2023." NOW, THEREFORE, TAKE NOTICE THAT the above appeal abovementioned will be posted for hearing before this court in due course when you may appear before the court either in person or through an advocateon-record of this court duly appointed by you and show cause to the court on the day that may subsequently be specified as to why the appeal may not be granted. You may file your affidavit in opposition to the petition within 30 days from the date of receipt of notice or not later than 2 weeks before the date appointed for hearing, whichever be earlier, but shall do so only by setting out the grounds in opposition to the questions of law or grounds set out in the appeal and may produce such pleadings and documents filed before the tribunal against whose order the appeal is filed. TAKE FURTHER NOTICE that if you fail to enter appearance as aforesaid, no

further notice shall be given to you and the matter above-mentioned shall be disposed of in your absence. Dated : 20th April, 2024

> sd/- 20.04.2024 ASSISTANT REGISTRAR













प्रातःकाल

٩.

२.

(प्रतिनिधी) : विना हेल्मेट चालवून वेग मर्यादेचे उल्लंघन

विवरण

कर व अतिविशेष बाबी पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा

त्र पूर्व व अतिविशेष बाबी पश्चात कालावधीकरिता निव्वळ न

कर पश्चात व अतिविशेष बाबी पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफ

नलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरि

नफा/तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)

त्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबी पूर्व/ पश्चात) (रु. १०

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

कालावधीकरिता अन्य सर्वसमावेशक उत्पन्न

७. प्रदानित इक्विटी भाग भांडवल

प्रत्येकी)

ए) मूळ

बी) सौम

प्रॅक्टीसेस करिता मंजूर आहेत

प्रक्रिया होईल

ठिकाण : मुंबई

दि. २१.०५.२०२४

गोलकंदा डायमंडस ॲन्ड ज्वेलरी लि.

सीआयएन क्र.: L36912MH1990PLC058729

नोंदणीकृत कार्यालय : जी-३०, जेम्स ॲन्ड ज्वेलरी, कॉम्प्लेक्स ३, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९६

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तिमाही अखोर

लेखापरीक्षित

८,०६७.३८

428.4

428.0

४३६.१

४३९.०

६९६.४१

६.२६

899.3

१.वित्तीय अहवाल लेखा समिती व संचालक मंडळाद्वारे पाहण्यात आला आहे व वरील अहवाल व त्यांचे रिलीज करार त्यांचे संबंधित

वेत्तीय अहवालाचा साराश आहे. तिमाही/ वार्षिक वित्तीय अहवालाचा प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व कंपनीची वेबसाइट <u>www.golkunda.com</u> वर उपलब्ध आहे. ३. कंपनी भारतीय लेखा अहवाल (आयएनडी एएस) समवेत तयार केली असून कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित लागू नियम व लेखा

्र कार्पना वार्षे अहवाल लेखापरीक्षक अहवाल यांच्याद्वारे पाहण्यात आला आहे व सदर अलेखापरीक्षित अहवाल म्हणून जारी केला आहे. तिमाहीकरिता आकडेवारी दि. ३१ मार्च, २०२४ व ३१ मार्च, २०२३ रोजीकरिता आकडेवारी संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाही पर्यंत आकडेवारी अलेखापरीक्षित व संपूर्ण वित्तीय वर्ष आकडेवारी दरम्यान आहे. त्तरेच तिसरी तिमाही आकडेवारी पाहण्यात आला आहे.

ू कंपनीने आयएनडी एएस ११६ भाड्याने देण्याकरिता वर्ष २०२३-२४ दरम्यान अडोप्टेड केली आहे व त्यांच्या वित्तीय अहवालावर सदर मल्यांकन

, नयान अधनार राजा तानता व लगाराम नडण्यां प्रारंभ ग्रांचता जारा जारा जात व सरेरा जलनारा व तान तराम नरेर तान सामी दे ११ में, २०१२ रोजी मंद्र केली आहे. २. वरील हे सबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज सह तिमाही/

२.८

तिमाही अखोग

लेखापरीक्षित

५,६११.९९

३०४.२३

३०४.२३

રરૂર.પ

२३५.९

६९६.४

ર.ર

2.8

३१ मार्च, २०२४ ३१ मार्च, २०२३

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २,२६३ वाहनधारकांवर कारवाई

२१ दुचाकी चालविणे, भरधाव वाहने करणे, नशा करून वाहने मोबाइलचा वापर करण्यासह वाहतुकीच्या देखील अनेक वाहनधारक नियमांची पायमल्ली निलंबन केले आहे. मुंबईत सर्रासपणे विना बिनधास्तपणे नियमांचा भंग करून वाहन करत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आर्थिक हेल्मेट दुचाकी चालवणे सुरू आहे. यासह वर्षांत, म्हणजेच २०२३-२४ या वर्षात परिवहन सिग्नल मोडणे, भारक्षमतेपेक्षा जास्त मालाची विभाग आणि पोलीस विभाग यांच्या एकत्रित वाहतूक करणे, मालवाहतुकीतून प्रवासी करणे, भाडे नाकारणे असे प्रकार घडत असतात.

यावर ठोस कारवाई होत नसल्याने, वाहनधारक

चालवतो. मात्र. २०२३-२४ या वर्षात परिवहन विभागाने ठोस कारवाई करत वाहनधारकांचे अनुज्ञप्तीचे निलंबन केले. त्यासह गेल्या आर्थिक वर्षात एकूण १०,५०० रिक्षा-टॅक्सी वाहनांची तपासणी केली असता, यात ३,४०० रिक्षा-टॅक्सी वाहने दोषी आढळन आली.

वर्ष अखेर

38.03.2023

(३.८९

(३.८९

(3.69)

(3.69)

8 0

(6.64

(2.24)

(6.64)

(6.64)

एमपीएफ सिस्टम्स लिमिटेड (पूर्वीचे माथेर ॲन्ड प्लाट फायर सिस्टम्स लिमिटेड म्हणून ज्ञात) सीआयएन : L65999MH1993PLC287894 नोंटणीकत कार्यालय : बी-१३६. अन्सा डंडस्ट्रियल इस्टेट. ॲक्सीस बॅंक समोर, साकी नाका, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०७२ ईमेल आयडी : compliancempf@gmail.com दूर. क्र. ९२२३४००४३४ दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल स्थायी (रु.लाखात) तिमाही अखेर तिमाही अखेर वर्ष अखोर विवरण तिमाही अखे 38.03.2028 38.85.5053 38.03.2023 38.03.2028 कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ) कर पूर्व सामान्य उपक्रमांतून निव्वळ नफा/ (तोटा) (9.99 0.33 कर पश्चात सामान्य उपक्रमांतून निव्वळ नफा/ तोटा (९.९९) १५.९ 0.35 कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा (अतिसामान्य बाबी पश्चात) (9.99) 84.9 0.32 कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा (अतिविशेष बाबी पश्चात) (9, 99)84.91 0.32

(- min the training	(1 10 12		((0.0.)
प्रदानित इक्विटी भाग भांडवल					
(दर्शनी मूल्य रु. १०/– प्रति इक्विटी शेअर)	१७.०१	१७.०१	१७.०१	१७.०१	१७.०१
राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित					
मूल्यांकन वगळता)	(१४२.४४)	(१३२.४५)	(१३८.५५)	(१४२.४४)	(१३८.५५)
उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबींपश्चात)					
(रु. १०/- प्रत्येकी)					
मूळ	-	९.३४	०.१९	-	-
सौम्य	-	९.३४	०.१९	-	-
उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबींपपूर्व)					
(रु. १०/- प्रत्येकी)					
मूळ	-	९.३४	०.१९	-	-
सौम्य	_	0 3V	0.88	_	_

पूर्व वर्ष/ कालावधीची आकडेवारी रिग्रप्ड/ रिक्लासिफाईड करणे आवश्यक आहे

. वरील अहवाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन) २०१५ च्या विनियमन ३३ अनुपालन दिवाळखोरी व कर्जबाजारीपण कोड, २०१६ च्या धनकोंच्या समिती द्वारे मर्यादित केली आहे व दि. २१ मे, २०२४ रोजी आयोजित सभेमध्ये पार पडली आहे. वित्तीय अहवाल भारतीय लेखा समिती (आयएनडी एएस) विहित कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत व कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम २०१५ च्या नियम ७ सहवाचन व कंपनी (भारतीय लेखा अहवाल) सुधारित नियम, २०१६ अनुसार आहे. कंपनीच्या लेखा अहवाल द्वारे मर्यादित चाल तिमाही अहवाल आहे.

. कंपनी एका सेगमेंट मध्ये कार्यरत आहे व त्यामुळे आयएनडी एएस १०८ ऑपरेटिंग सेगमेंट अंतर्गत आवश्यकता नाही

. अर्ज मे. रोवर फायनान्स लिमिटेड यांच्याद्वारे दाखल केला आहे व त्यांचे संचालक वित्त धनको म्हणून दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा कोड, २०१६ च्या अनुच्छेद ७ अंतर्गत व दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा (ॲड्जुकेटिंग प्राधिकरणाचे अर्ज) नियम, २०१६ च्या नियम ४ अनुसार सन्मा न्यायाधिकरणासमक्ष कॉर्पोरेट ऋणकोंच्या कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रियेच्या अंतर्गत आहे. अँड्जुकेटिंग प्राधिकरणाने अर्ज आदेश दि. ८ नोव्हेंबर, २०२३ अंतर्गत सीआयआरपी द्वारे कंपनीच्या नियुक्त केलेल्या श्री. रघुनाथ भंडारी यांना अंतरिम ठराव विशेषज्ञ म्हणून (आयआरपी) नियक्त केले आहे. सदर आदेश ८ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयआरपीच्या वित्तीय धनकोंद्वारे दि. १० नोव्हेंबर, २०२३ रोजी जारी केला . देवाळखोरी सुरुवातीचे आदेश अनुसार कोडच्या तरतूदी अंतर्गत संचालक मंडळाच्या अधिकारान्वये आयआरपी/आरपी द्वारे सदर

एमपीएफ सिस्टम्स लि.करिता (कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया अंतर्गत आदेश दि. ०८ नोव्हेंबर, २०२३ अंतर्गत)	एमपीएफ सिस्टम्स लिमिटेड (सीआयआरपी दरम्यान रद्द	
सही/-	सही/-	सही/-
रघुनाथ भंडारी	सुष्मा यादव	लोकनाथ मिश्रा
ठराव विशेषज्ञ	संचालक	संचालक
आयबीबीआय नोंदणीकरण क्र.: आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी- क्र. १०२३/२०२०-२०२१/१३२७६	डीआयएन : ०७९१०८४५	डीआयएन : ०३३६
ठिकाण : सुंबई	ठिकाण : मुंबई	ठिकाण : मुंबई
दि. २१.०५.२०२४	दि. २१.०५.२०२४	दि. २१.०५.२०२४

SRM E-Tender Notice (RFx No. 7000031045) **MAHA**TRANSCO 3rd Call

MSETCL invites digitally signed online bids for following tender through SRM E-tender process of MSETCL in two bid system from registered contractors, agencies on Mahatransco E-Tendering website http://srmetender.mahatransco.in for following works

Sr. No.	Tender No &	Descriptio	n of Work	Due date & Time (Hrs) for submission & opening of Tender		
1.	Tender No. CELD	K/ Maint/FI	N-38/2024-25			
Scope of Work: Comprehensive AMC of Vertiv (erstwhile Emerson) make 2X100 KVA UPS System at MSLDC, Airoli and 2 X40 KVA UPS System at ALDC, Ambazari Nagpur for the period of 3 Years.						
	Estimated Cost (Rs)	EMD (Rs)	Tender Fee (Rs)+GST @18% Extra	Closing Date (Submission)	Tender (Technical) Opening dt.	Commercial opening date
	Rs.19,12,101/-	Rs 19,121/-	590/- (500/- + 90/- at 18% GST)	28.05.2024 Up to 23.59 hrs	29.05.2024 11.00 Am (If Possible)	31.05.2024 11.00 Am (If Possible)
Dispa / 887 For fi	L act Person: Addit atch Centre, Thane- 9963312 urther details visit ou All eligible interes	Belapur Ro ur website <u>h</u>	utive Engineer ad. At & Post A	(Maint)/Assista Airoli Navi Mumb aco.in or http://sr	nt Engineer (M ai - 400708. Tel metender.mahat	laint) State . no. 9320844 rransco.in

http://srmetender.mahatransco.in. Sd/

Mahesh B. Bhagwat, Chief Engineer (MSLDC) MSETCL, Airoli.

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे भीषण अपघात घडतात. त्यात अनेकांचा मृत्य होत असून आणि

अनेकजण जखमी होतात. वाहतकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत वारंवार जनजागृती करून कारवाईतून २,२६३ वाहनधारकांचे अनुज्ञप्तीचे वाहतूक करणे, प्रवासी वाहनातून मालवाहतूक **BACIL PHARMA LIMITED** Regd. Office: 71, LAXMI BUILDING, 4TH FLOOR SIR P. M. ROAD, FORT MUMBAI Mumbai City MH 400001 CIN:24200MH1987PLC043427

Sr.		31.03.2024	uarter Ende		Year	-
No.	PARTICULARS		31.12.2023 (Unaudited)		31.03.2024 (Audited)	31.0 (Au
1	Total income	2.12	3.29	0.85	13.05	
2	Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(4.05)	(2.44)	(7.61)	(5.90)	(
3	Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items	(4.05)	(2.44)	(7.61)	(5.91)	(
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Compreshensive Income(After tax)]	(3.05)	0.05	(23.19)	11.38	(
5	Equity Share Capital	589.00	589.00	589.00	589.00	5
6	Reseves (excluding Revalutaion Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year				(531.40)	(5
7	Earnings Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
	1. Basic:	(0.07)	(0.04)	(0.13)	(0.10)	
	2. Diluted:	(0.07)	(0.04)	(0.13)	(0.10)	
2024 Reg	: The above is an extract of the detailed format of the Audit f filed with the Stock Exchange under Regulation 33 of ulations, 2015. The full Format of the Financial Results for Stock Exchance websites (www.bseindia.com) and Como	the SEBI (In the Quarter	Listing Obliga and year end	ations and D	isclosure Re	quire
	,	,		For and or	h behalf of	the E

सिनेव्हिस्टा लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : १, सिल्व्हर क्रॉफ्ट, टी पी एस ३, कॉर्नर ऑफ १६ आणि ३३ रोड, वांद्रे पश्चिम, उमाबाई ४०० ०५०, दूरध्वनी : ०२२ ६२५१ ६५३७ सीआयएन : एल ९२१३०एम एच १९९७ पीएलसी १०७८७१ संकेतस्थळ : www.cinevistaas.com इ मेल आयडी : helpdesk@cinevistaas.com

ग्राद्वारे कंपनी कायदा २०१३ **(कायदा)** चे कलम १०८ तसेच कलम ११० च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीञ (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ (कंपनी नियम) चा नियम २० आणि २२ आणि त्यात वेळोवेळी करण्या गलेल्या सुधारणा तसेच त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० विनांकीत १३ एप्रिल २०२० आणि त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक २२/ २०२० दिनांकीत १५ जून २०२०, ३३/२०२५ दिनांकीत २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांकीत ३१ डिसेंबर २०२०, १०/ २०२१ दिनांकीत २३ जून २०२१, २०/ २०२१ दिनांकीत ०८ डिसेंबर २०२१, ०२/२०२२ दिनांकीत ०५ मे २०२२,. ११/ २०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ आणि ०९/२०२ दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३ जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत **(एमसीए** आणि त्यांनी जारी केलेल परिपत्रके यांचा उल्लेख **एमसीए परिपत्रके** असा करण्यात येणार आहे) आणि सिक्युरिटीज औड एक्स्जेंज बोर्ड ऑफ इंडिया (लाइटिंग ऑक्लिगेशन्स औड डिस्क्लोजर सिक्यायरमेंट्स) नियम २०१५ **(सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स)** चा नियम ४४ आणि ४७ आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा, सेक्रेटरिअल स्टॅंडर्ड्स -२ **(एस एस २)** जे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केले आहेत त्यांच्या अनुसार सूचित करण्यात येते की कंपनी खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या विशेष प्रस्तावांचा विचार करण्यासाती आणि योग्य वाटल्यास त्यांना संमती देण्यासाती सहमती सिनेद्धिस्टा लिमिटे (कंपनी) यांच्या सभासदांची सहमती केवळ इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या (दूरस्थ इ मतदान) इलेक्ट्रॉनिक मतदा पद्धतीच्या माध्यमातन आमंत्रित करीत आहे

अनुक्रमांक विशेष प्रस्तावाचा तपशील

श्रीमती रिबेका पीटर मर्तयर (डीआयएन : १०५७५३२२) यांची कंपनीच्या स्वतंत्र अकार्यकार्र संचालक म्हणून नियुक्ती करणे.

भासदांना याहारे कळविण्यात रेने की कंपनीने टपाली मतदान सूचना मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिव माध्यमातून कंपनीच्या अशा सभासदांना निर्गामित केली आहे ज्या सभासदांची नावे कंपनीच्या सभासद नोंद पुरितकेत डिपॉझिटरीज म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)/ सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) यांच्याकडून शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ रोजी प्राप्त झालेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंग आहेत तसेच ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत केले आहेत आणि ही सूचन टपाली मतदान पद्धतीने तसेच दरस्थ इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून सभासदांची सहमतीप्राप्त करण्यासाठी निर्गमित करण्या आली आहे/ जी व्यक्ती शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ रोजी कंपनीची सभासद नाही त्या व्यक्तीने ही टपाली मतदान सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे.

एमसीए परिपत्रकाच्या अनुसार कंपनी टपाली मतदान सूचना केवळ

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविणार आहे आणि टपाली मतदान सूचनेच्या प्रत्यक्ष प्रति तसेच त्यासह टपाली मतदान अर्ज तसेच प्रीपेड बिझनेस रिप्लाय इन्व्हलप या टपाली मतदानासाठी सभासदांना पाठविण्यात येणार नाहीत. त्याच प्रमाने सभासदांची सहमती किंवा असहमती केवळ इ मतदान पद्धतीच्या माध्यामातन घेण्यात येणार आहे.

ज्या सभासदांना टपाली मतदान सूचनेचाइ एल प्राप्त झालेला नाही त्यांनी इ मेलच्या माध्यमातून helpdesk@cinevistaa com येथे टपाली मतदान सूचना* या विषयाच्या अंतर्गत अर्ज करावा.

्या साभादतंकडे कंगनीचे सामभाग शुक्रवार दिला १७ में २०२४ रोजी उपलब्ध आहेत अशा सभासदांना कंपनी दूरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. सभासदांना इ मतदान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएल यांची सेवा घेतली आहे. दूरस्थ इ मतदान प्रक्रियेला बुधवार दिनांक २२ मे २०२४ रोजी सकाळी ९. ०० वाजात (भारतीय प्रमाण वेळेळ्या अनुसार) प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया गुरुवार दिनांक २० जून २०२४ रोजी संध्याकाळी

०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) संपुष्टात येईल. सदरील तारीख आणि वेळेच्या नंतर दूरस्थ इ मतदानास परवानगी दिली जाणार नाही. या कालावधीत कंपनीचे असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात तसेच डिमॅट स्वरूपात कट ऑफ तारीख हणजेच१७ मे २०२४ रोजी उपलब्ध आहेत ते सभासद दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर दरस्थ इ मतदान प्रारूप मतदानासाठी बंद करण्यात येईल. दरस्थ इ मतदान प्रक्रियेचासविस्तर तपशील टपाल मतदान सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे/

टपाली मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी याची छाननी कारण्यासाठीछाननी अधिकारी म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने श्रीमती नेहा पोद्दार (सीओपी क्रमांक २६३२२) प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केलें आहे.

कंपनी सेक्रेटरींशी helpdesk@cinevistaas.com येथे संपर्क साधू शकतात.

टपाली मतदान सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.cinevistaas.com, स्टॉक एक्स्चेंज संकेतस्थळ म्हणजेचबीएसः लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.cdslindia.com येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे/

समगरम्थ www.cusinuaa.cuni २२ उत्तम्ब करूप २५१७ आणा आतः) छाननी अधिकारी आपला अहवाल अध्यक्ष यांना किंवा संचालक मंडडजने नियुक्त केलेले कंपनीचे अन्य संचालक यांना इ. मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान स्वीकारप्याची अंतिम तारखेनंतर दोन दिवसांत सादर करतील आणि टपाली अतदानाचे निकाल शनिवार दिनांक २२ जून २०२४ रोजी संध्याकाळी ५,००० (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार) वाजता किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येतील. टपाली निकाल आणि छाननी अधिकारी यांचा अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.cinevistaas.com प्रसिद्ध करण्यात येईल आणि तो स्टॉक एक्स्चेंज, एनएसडीएल आणि सीडीएसएल यां-कळविण्यात येईल.

सिनेव्हिस्टा लिमिटेड

किलपा गोगडिर

स्वाक्षरी /

कंपनी सेक्रेटरी

दिनांकः २१ मे २०२४

स्थळ : मुंबई

फॉर्म ए जाहीर घोषणा (भारतीय दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा (कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळखोरी ठराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनियमन ६ अंतर्गत) विवासीअस फार्माटेक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या धनकोंचे लक्ष केंद्रित करण्याकरिता

२. कॉर्पोटेट ऋणकोची एकीकरण तारीख २३.०८.२००७ ३. कोणते कॉर्पोट ऋणको एकीकरण / नॉदणीकृत आहेत आर ओसी, मुंबई अशाचे प्राधिकरण आर ओसी, मुंबई ४. कॉर्पोट ऋणकोचे कॉर्पोट आयडेटिटी क्रमांक / मर्वादित दायित्व आर्थेटिफिकेशन क्रमांक U24239MH2007PTC17338: मर्वादीत दायित्व आर्थेटिफिकेशन क्रमांक ५. नॉर्यगीकृत कार्यांत्याचा पत्ता व कॉर्पोट ऋणको यांचे प्रमुख कार्यांत्याद प्रक्रिया जतां कार्सल्यास) पता के ३६, अतिरिक्त अंबरनाथ एमआयडीस् अंबरनाथ पूर्व, उाणे ४२१ ५०१ महाराष्ट्र ४२ ⁴ भारत. ६. कॉर्पोट ऋणकोंचे दिवाळ्छोरी प्ररांभ तारीखा दि. १७.०५.२०२४ ७. दिवाळ्छोर दायव प्रक्रिया अतिम अंदावित तारीखा १३.१९.२०२४ ८. दिवाळ्छोरी विशेष कार्यरत असलेत्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नॉर्वणीकरण अतरीम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नॉर्वणीकरण अतरीम उराव व्यावसायिक यांचे नाव व नॉर्वणीकरण अयबीचीआय/आयरीए/००१/ आयायी-पगि०६६२/२०९७-२०१८/१११९ २ ९. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्या संतरीम ठराव याकटी बालासुव्रमण्यम रेड्डी. आयबीचीआय/आयरीए/००१/ अयबाबायिक यांचा पत्ता व ई-मेल यावबसायिक यांचा पत्ता व ई-मेल यावबसायिक यांचा पत्ता व ई-मेल यावबसायिक यांचा क्यांच्या संतरीम ठराव यावसायिक यांचा प्रत्र क्यांच्या संतरीम उराव यावसायिक याचा पत्ता व ई-मेल या उप-अनुत्छेव र (६७) व्या छांड (बी) अंतर्गत जर कारी असल्या सावदीकरणाकरिता अतिम तारिखा या उप-जञनुत्छेव र (६०) व्या दादा जारी मंड्र २१ च्या सायरीकरण अरलेख पत्ति त्रांन प्रये व्या दायिका प्रया प्रये को र स्रे तो प्रया प्रये व कार्या उप-अन्ड्राय्र ते की, राष्ट्राय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी विवासीअस फामटेक्स या च्या कोरेगत दिवाळखोरी राव प्रक्रिय गारी पत्रा न्या जो याता यात या कि		संबंधित विव	रण
३. कोणते कॉर्पोरेट ऋणको एकीकरण/नॉवणीकृत आहेत आरा प्रेपिट ऋणकोंचे कॉर्पोरेट आवडेंटिटी क्रमांक/ मर्यादित दायित्व आवडेंटिफिकेशन क्रमांक U24239MH2007PTC173383 ५. नॉवणीकृत कार्यालयाचा पता व कॉर्पोरेट ऋणको यांचे प्रसुख कार्यालय (यर काही असल्यास) पता के ३६, अतिरिक्त अंबरनाथ एमआयडीस अंबरनाथ पूर्व, उाणे ४२१ ५०१ महाराष्ट्र ४२१ भारत. ६. कॉर्पोरेट ऋणकोंचे दिवाळखोरी प्रारंभ तारीख दि. १७.०५.२०२४ ७. दिवाळखोर ठराव प्रक्रिया अंतिम अंदावित तारीख १.१.९२.२०२४ ८. दिवाळखोर दाय प्रक्रिया अंतिम अंतावित तारीख १.१.९२.२०२४ ८. दिवाळखोर दाय प्रक्रिया अंतिम अंतावित तारीख १.१.९२.२२४ ८. दिवाळखोरी विशेष कार्यरत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नॉवणीकरण अयावी-पी००६६२/२०१७-२०१८/१८११ आयवी-पी००६६२/२०१७-२०१८/१९११ ९. मंडळाकडे नॉवणीकृत असलेल्या अंतरिम ठराव यावस्री विशेष कार्यरंग कुल पूर्व, मुंबई शहर महाराष्ट्र पिन ४००० ०७०. vbsreddy7@gmail.com १९.२२/२०१९२ १०. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्याक्ष संविंगि ताराख यावसायिक यांचा प्र वर्चिय त्राविम प्रारंगि या उप-अनुच्छेद (६ए) व्या खंड (बी) अंतर्गत तर चा उप-अनुच्छेद (६ए) व्या खंड (बी) अंतर्गत तर काही असल्या धाकांचे वर्गा ति.२१.०५.२०२४ १२. यार्यायका प्रातिकृत प्रतिनिधी म्हणून कारा असल्याचा प्रातेकि यात्रिकृत प्रतिनिधी म्हणून वायासाधा स्र प्रपत्र व ते वार्या त्रप्रत व तिका ठ्या विछक्त प्रतिनिधी म्हणून कारा अत्रप्रत व दिवाळखोरी व्यावसाविक्त प्रातेक प्र ते की, राष्ट्रय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी विवासीअस फामटेक्स गति भारे तरे ल्या व तेने ते,	१.	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	विवासीअस फार्माटेक्स प्रायव्हेट लिमिटेड
३. कोणते कॉर्पोरेट ऋणको एकीकरण/नॉवणीकृत आहेत आरा प्रेपिट ऋणकोंचे कॉर्पोरेट आवडेंटिटी क्रमांक/ मर्यादित दायित्व आवडेंटिफिकेशन क्रमांक U24239MH2007PTC173383 ५. नॉवणीकृत कार्यालयाचा पता व कॉर्पोरेट ऋणको यांचे प्रसुख कार्यालय (यर काही असल्यास) पता के ३६, अतिरिक्त अंबरनाथ एमआयडीस अंबरनाथ पूर्व, उाणे ४२१ ५०१ महाराष्ट्र ४२१ भारत. ६. कॉर्पोरेट ऋणकोंचे दिवाळखोरी प्रारंभ तारीख दि. १७.०५.२०२४ ७. दिवाळखोर ठराव प्रक्रिया अंतिम अंदावित तारीख १.१.९२.२०२४ ८. दिवाळखोर दाय प्रक्रिया अंतिम अंतावित तारीख १.१.९२.२०२४ ८. दिवाळखोर दाय प्रक्रिया अंतिम अंतावित तारीख १.१.९२.२२४ ८. दिवाळखोरी विशेष कार्यरत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नॉवणीकरण अयावी-पी००६६२/२०१७-२०१८/१८११ आयवी-पी००६६२/२०१७-२०१८/१९११ ९. मंडळाकडे नॉवणीकृत असलेल्या अंतरिम ठराव यावस्री विशेष कार्यरंग कुल पूर्व, मुंबई शहर महाराष्ट्र पिन ४००० ०७०. vbsreddy7@gmail.com १९.२२/२०१९२ १०. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्याक्ष संविंगि ताराख यावसायिक यांचा प्र वर्चिय त्राविम प्रारंगि या उप-अनुच्छेद (६ए) व्या खंड (बी) अंतर्गत तर चा उप-अनुच्छेद (६ए) व्या खंड (बी) अंतर्गत तर काही असल्या धाकांचे वर्गा ति.२१.०५.२०२४ १२. यार्यायका प्रातिकृत प्रतिनिधी म्हणून कारा असल्याचा प्रातेकि यात्रिकृत प्रतिनिधी म्हणून वायासाधा स्र प्रपत्र व ते वार्या त्रप्रत व तिका ठ्या विछक्त प्रतिनिधी म्हणून कारा अत्रप्रत व दिवाळखोरी व्यावसाविक्त प्रातेक प्र ते की, राष्ट्रय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी विवासीअस फामटेक्स गति भारे तरे ल्या व तेने ते,	२.	कॉर्पोरेट ऋणकोची एकीकरण तारीख	२३.०८.२००७
४. कॉर्पोरेट कणकोंचे कॉर्पोरेट आयडेंटिंटी क्रमांक/ मर्यातित दायित्व आयडेंटिफिकेरण क्रमांक U24239MH2007PTC17338: मंदणीकृत कार्यालयाचा पता व कॉर्पोरेट क्रणकों यांचे मंदणीकृत कार्यालयाचा पता व कॉर्पोरेट क्रणकों यांचे मंदणीकृत कार्यालया पता व कॉर्पोरेट क्रणकों यांचे मंद्रात्य पूर्व, उाणे ४२१ ५०१ महाराष्ट्र ४२ भारत. ६. कॉर्पोरेट कणकोंचे दिवाळ्छांगे प्रारंभ तारीखा दि. १७.०५.२०२४ ७. दिवाळ्छांगे राय प्रक्रिया अतिम अंदालित तारीखा १३.११.२०२४ ७. दिवाळ्छांगे राय प्रक्रिया अतिम अंदालित तारीखा १३.११.२०२४ ७. दिवाळ्छांगे वियो कार्यत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नंदणीकरण क्रमांक वाकटी वालासुब्रमण्यम रेड्डी आयवी=आय/आद/आदपीए/००१/ आयवी=पीजा/आद/आदपीए/००१/ आयवी=पीजा/आद/आदपीए/००१/ अयवी=पीजा/आद/आदपीए/००१/ अयवी=प्रिंड गर महाराष्ट्र मिन २००७. vbsreddy7@gmail.com १०. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्यासह संबंधितांचा पत्ता व ई-मेल आयडी वाक्टी वालासुब्रमण्यम रेड्डी आदवी=प्राय प्रान्य क्र्यांच पत्ता कई-मेल परंकदी कराव व्यावसायिक यांच्याहारे कारी मंजूर २१ च्या उप-अनुच्छेद (६ए) च्या छांड (वी) अंतर्गत कर काही असल्यास घनकोंचे वर्गा वत्र हि. ३१.०५.२०२४ १३. वाव्यावसायिक यांच्याकर प्रतिनिधी म्हणून कार्या उप-अनुच्छेद (६ए) च्या छांड (वी) अंतर्गत कर काही असल्यास घनकोंचे वर्गा वेवलिक https://ibbi.gov.in/en/hr downloads प्रवय पान अपलि प्रतिक प्रातनिधी न्यायाधिकरण यांनी विवासीअस फामटिक्स प्र एतल्क प्रायिकृत प्रतिनिधी महणून कार्या रत्व कार्या त्येते की, राष्ट्रा क्रंगनी विधी न्यायाधिकरण यांनी विवासीअस फामटिक्स प्र वांचा कार्या विवित कार्या युक्रिय याप्राल-या प्रातिच्या आरहेगा-व्य प्रारं दि. १७.०५.२०२१ रेजी जाठेता			आरओसी, मुंबई
५. नेंदणीकृत कार्यालयाचा पत्ता व कॉर्पोरेट ऋणको यांचे पत्ता के ३६, अतिरिक्त अंबरताथ एमआयडीस प्रमुख कार्यालय (जर काही असल्यास) पत्ता. ५. कॉर्पोरेट ऋणकोंचे दिवाळखोगी प्रारंभ तारीख दि. १७.०५.२०२४ ६. कॉर्पोरेट ऋणकोंचे दिवाळखोगी प्रारंभ तारीख दि. १७.०५.२०२४ ७. दिवाळखोर दिवाळखोगी प्रारंभ तारीख १.१.१८.२०२४ ८. दिवाळखोरी विशेष कार्यत अस्तेत्वा वाकटी बालासुब्रमण्यम रेड्डी अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नॉदणीकरण आयवीचीआय/आयगीए/००१/ अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे माव व नॉदणीकरण आयवीचीआय/आयगीए/००१/ अंडळाकडे नॉदणीकृत असत्तेत्या अंतरिम ठराव वाकटी बालासुब्रमण्यम रेड्डी, सी-१२०५.२०९४ ९. मंडळाकडे नॉदणीकृत असत्तेत्या अंतरिम ठराव वाकटी बालासुब्रमण्यम रेड्डी, सी-१२०५.२०९८/११११ अंवरिम ठराव व्यावसायिक यांच्या सं तरिय ठराव वाकटी बालासुब्रमण्यम रेड्डी, सी-१२००.७०. ७. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्या सं तरिय ठराव वाकटी बालासुब्रमण्यम रेड्डी, सी-१२०५.५०,५०. ९. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्या सह सं बंधितांचा पता वरिल अतुरार स् कुरी न्य, कुली पूर्व, सुं व्र खुरी नं अंग कर्या कुणी व्या प्रभा कर खुर स् लाग प्रंथा दा प्रप्रारंग वर खुरा खारा जरी मंडू २१ चरिल अतुरार दे व्या उप-अज्रस्थ स् क्या क्या वे वर्ग वर्य कर्य वर्य या त्र वर्य वर्य सं त्या वर्य कर्य वर्य स्व प्या व्या वर्य वर्य स्व स्व वर्य वर्य वर्य कर्य वर्य वर्य वर्य कर्य वर्य वर्य वर्य वर्य वर्य वर्य वर्य व	κ.		U24239MH2007PTC173383
प्रमुख कार्यालय (जर काही असल्यास) अंबरमाथ पूर्व, उाणे ४२१ ५०१ महाराष्ट्र ४२१ भारत. ६. कॉर्पोट ऋणकोंचे दिवाळखोंगे प्रारंभ तागिख दि. १७.०५.२०२४ ७. दिवाळखोर रायव प्रक्रिया अंतिम अंदाजित तागिख १.३.११.२०२४ ८. दिवाळखोरी विरोष कार्यत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नोंदणीकरण अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नोंदणीकरण अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नोंदणीकरण अयपी-पी००६६२/२०१७-२०१८/१११ भारत्कस अपरार्टेम, कुरेशी गर कुले पूर्व, मुंबई शहर महाराष्ट्र १५७-२०१८/१११ अयवी-पी००६६२/२०१७-२०१८/१११ अयवी-पी००६६२/२०१७-२०१८/१११ अयवी-पी००६६२/२०१७-२०१८/१११ अयवी-पी००६६२/२०१७-२०१८/१११ अयवी-पी००६६२/२०१७-२०१८/१११ अयवाबसायिक यांच्या अंतरिम ठराव या वस्ती व्यावसायिक यांच्या क्रि मेंत्र यावसायिक यांचा पत्ता व ई-मेल गंत्वसी अपरार्टेम, कुरेशी गरा कुले पूर्व, मुंबई शहर महाराष्ट्र १२ भार कुल् पूर्व , यंतरिम ठराव व्यावसायिक यांच्या हारे जारी मंजूर २१ च्या उप-अनुच्छेद (६ए) व्या खाड (बी) अंतर्गत कर काही असल्यास धनकोंचे वर्गा १२. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्या हारो जारी मंजूर २१ च्या यप-अनुच्छेद (६ए) व्या खाड (बी) अंतर्गत कर काही असल्या क्याकोंचे व गां ति ३१.०५.२०२४ १३. वर्गामध्ये प्रकांचे व गां १३. वर्गामिकर प्रार्थाक प्रातिम व्याविक्त यांचाहोरा तरा बा या कोळ्छा असलेल्या विवाळखोरी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वांकित्त तीन नावे) वेवलिंक https://ibbi.gov.in/cn/hr downloads प्रत्यक्ष पत्ता- उपलब्ध नाही स्थना या बारे दिवाळखोरी दाव प्रक्रिया प्राराल आदेशा दिरे आहोत.			
७. दिवाळखोर दिवोय कार्यरत असलेल्या १३.१९.२०२४ ८. विवाळखोरी विवोय कार्यरत असलेल्या वाकटी बालासुब्रमण्यम रेड्डी, अंतरिप्त ठराव व्यावसायिक यांचे गव व नेंदणीकरण आयबीबीआय/आयपीए/००१/ अम्रांगे अंतरिप्त ठराव व्यावसायिक यांचे गव व नेंदणीकरण आयबीबीआय/आयपीए/००१ अम्रांक आयवी-पी००६६२/२०९७-२०१८/११९६ १. मंडठाजडे नोंदणीकृत असलेल्या अंतरिप्त ठराव व्यावसायिक यांचा पत्ता व ई-मेल याकटी बालासुब्रमण्यम रेड्डी, सी-९२०५, गुंबई शहर महाराष्ट्र पिन ४००० ०७०. vbsreddy7@gmail.com १०. अंतरिप्त ठराव व्यावसायिक यांच्यासह संबंधितांचा पत्ता व ई-मेल आयडी गंल अनुसार पत्ता पंथवciouscipf@gmail.com, vbsreddy7@gmail.com १९. वाव्यांच्या सादरीकरणाकरिता अंतिम तारीखा व ई-मेल आयडी दि. ३१.०५.२०२४ १९. वाव्यावसायिक यांच्याद्वारे जारी मंजूर २१ च्या उप-अनुत्त्त्रेड वर्ग लागू नाही १९. वार्याच्या वावसायिक यांच्याद्वारे जारी मंजूर २१ च्या वायाद्याठे उपाव व्यावसायिक यांच्याद्वारे जारी मंजूर २१ च्यावसायिकाची नावे (प्रत्येक वर्ग काही असल्या पात कारेच वर्ग ति. २१.०५.२०२४ १९. वार्याम्व वर्य वर्ग कारा उपलब्ध पत्ता विवा त्यात्याखित ताते ना तावे) वेबलिंक https://ibbi.gov.in/en/h downloads प्रत्ये वर्ग को उपलब्ध पत्ता वरे को, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी विवासीअस फामटिक्स प् आदेशात्क्स फामटेक्स प्रावखेद तिमिदेड यां प्य कांग्रेया प्रायतायाच्या आदेशात्वे प्रार्थ वित. १९०.०५.२०२४ रोजी आतेश सिले आहेत.	بى		अंबरनाथ पूर्व, ठाणे ४२१ ५०१ महाराष्ट्र ४२१ ५०
७. विवाळखोर उराव प्रक्रिया अंतिम अंदावित तारीख १३.१९.२०२४ ८. विवाळखोरी वियोध कार्यरत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नोंदणीकरण क्रमांक वाकटी वालासुब्रमण्यम रेड्डी आयवीबीआय/आयरीए/००१/ आयवीबीआय/आयरीए/००१/ आयवीचीआय/आयरीए/००१/ आयवीचिराय १. मंडळाजकडे नोंदणीकृत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसायिक यांचा पत्ता व ई-मेल व्यावसायिक यांच्या पत्ता व ई-मेल व्यावसायिक यांच्या पत्ता व ई-मेल कंतरिम ठराव व्यावसायिक यांच्यासह संबंधितांचा पत्ता व ई-मेल आयडी वाकटी वालासुब्रमण्यम रेड्डी, सी-९२०५, गुवई शहर महाराष्ट्र पिन ४००० ०७०. vbsreddy7@gmail.com १०. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्यासह संबंधितांचा पत्ता व ई-मेल आयडी गंतल अनुसार पत्ता पंथबटाouscipf@gmail.com, vbsreddy7@gmail.com १२. वाव्याव्यावायावसायिक यांच्याहारे जारी मंजूर २१ च्यावसायिकाया न्या रेखुर वर्गा काही असल्यास धनकोंचे वर्ग दि. ३१.०५.२०२४ १३. वर्गामध्ये धनकोंचे वर्ग लामू नाही लामू नाही १२. वर्गाकित प्रतीन वार्गाकरिता तीन नावे) श्र. वेबलिंक https://ibbi.gov.in/en/h downloads प्रत्यक्ष पत्ता- उपलब्ध नाति प्रचना यादारे देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी विवासीअस फामटिक्स प्र तिनिमेठड यांच्या कार्पेरिट दिवाळखोरी ठाव प्रक्रिया प्रारंगा आयेशाल्वा आवेशात्वरे प्रारं २.१०.२०.२०.२२२ रहे रोजी आवेशा सिते आहेत.	ξ.	कॉपोरिट ऋणकोंचे दिवाळखोरी प्रारंभ तारीख	दि. १७.०५.२०२४
८. दिवाळखोरी विशेष कार्यरत असलेल्या अंतरिंग ठराव व्यावसायिक यांचे नाव व नोंदणीकरण अम्यांवी-भी००६६२/२०१७-२०१८/१११ अयायंी-पी००६६२/२०१८/१११ अयायंी-पी००६६२/२०१८/११९१ अयायंी-पी००६६२/२०१८/११९१ अयायंी-पी००६६२/२०१८/११९१ अयायंी-पी००६६२/२०१८/११९१ अयायंी-पी००६६२/२०१८/११९१ अयायंी-पी००६६२/२०१८/११९१ अयायंी-पी००६६२/२०१८/११९१ अयायंी-पी००६६२/२०१८/११९१ अयायंी-पी००६६२/२०१८/११९१ अयायंी-पी००६६२/२०१८/११९१ अयायंी-पी००६६२/२०१८/१९११ अयायंी-पी००६६२/२०१८/१९११ अयायंी-पी००६६२/२०१८/१९११ अयायंी-पी००६६२/२०१८/१९११ अयायंी-पी००६६२/२०१८/१९११ अयायंींच्या प्रता कुलां पूर्व सुर. १०. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्यासह संबंधितांचा पत्ता कर्ड अत्तरिम ठराव व्यावसायिक यांच्याद्वारो जारी मंड्र २१ अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्याद्वारो जारी मंड्र २१ लागू नाही वियाद्वांच्या आंठळा असलेल्या दिवाळखोरी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्म) दिनिधी म्हणून कार्या असल्व प्रायकृत प्रतिनिधी म्हणून कार्या असलक प्रायकृत प्रतिनिर्धांचा तपरशिल दोअललिक https://ibbi.gov.in/en/hc downloads प्रत्यव पत्ता- उपलब्ध नारी स्थन यांचा केरीप प्राय व बोवलिक https://ibbi.gov.in/en/hc downloads प्रत्यव पत्ता- उपलब्ध नाती आदेश सिले आहेत.		दिवाळखोर ठराव प्रक्रिया अंतिम अंदाजित तारीख	
९. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या अंतरिम ठराव वाकटी बालासुब्रमण्यम रेड्डी, सी-१२०५, गंतलसी अपार्टमंट, कुरेशी नगर कुली पूर्व, मुंबई शहरा महारष्ट्र पिन ४००० ७७०. vbsreddy7(@gmail.com १०. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्यासह संबंधितांचा पत्ता व ई-मेल आयडी गंतलसी अपार्टमंट, कुरेशी नगर कुली पूर्व, मुंबई शहरा महारष्ट्र पिन ४००० ७७०. vbsreddy7(@gmail.com १०. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्यासह संबंधितांचा पत्ता व ई-मेल आयडी वरील अनुसार पत्ता vivaciouscirp@gmail.com, vbsreddy7(@gmail.com १२. वाव्यांच्या सावरीकरणाकरिता अंतिम तारीख दि. ३१.०५.२०२४ १२. वाव्यांच्या वाखाद (दी) अंतर्गत जर काही असल्यास धनकोंचे वर्ग लागू नाही १३. वर्गामध्ये धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कायद्याच्या ओळ्टा असलेल्या दिवाळखोरी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गाकेहिता तीन नावे) वेबलिंक https://ibbi.gov.in/en/hr downloads प्रत्यक्ष पता- उपलब्ध नाही सूचना याद्वारे देण्यात वेते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी विवासीआस फामटिक्स ' तिनिमिदेड यांच्या कांपेरि टिवाळखोरी राव प्रक्रिया प्रारंग तारखोच्या आदेशान्वये प्रारंग दि. १७.०५.२०२४ रोजी आदेश सिंते आहेत. विवासी अस फामटिक्स प्रायखेट लिमिटेड यांचे धनकां यांनी याद्वारे बाब क्र. १० संबंधात नमूत कॅप्प कार्यालय	८.	अंतरिम ठराव व्यावसायिक यांचे नाव व नोंदणीकरण	आयबीबीआय/आयपीए/००१/
व ई-मेल आयडी vivaciouscirp@gmail.com, vbsreddy7@gmail.com ११. दाव्यांच्या सादरीकरणाकरिता अंतिम तारीख अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्याद्वारे जारी मंजूर २१ च्या उप-अनुच्छेन १९२) च्या खंड (बी) अंतर्गत जर काही असल्यास धनकोंचे वर्ग दि. ३१.०५.२०२४ १२. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्याद्वारे जारी मंजूर २१ च्या उप-अनुच्छेन १९२) च्या खंड (बी) अंतर्गत जर काही असल्यास धनकोंचे वर्ग लागू नाही १३. वर्गामध्ये धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कायद्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे) लागू नाही १४. ए) संबंधित प्रपत्र व बी) उपलब्ध प्राधिकृत प्रतिनिधींचा तपशील बी) उपलब्ध प्राधिकृत प्रतिनिधींचा तपशील वीका उपलब्ध प्राधिकृत प्रतिनिधींचा तपशील त्यायाधिकरण यांनी विवासीअस फामटिक्स प्रावले को, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी विवासीआस फामटिक्स प्रावलेत. विवासीअस फामटिक्स प्रायखेट तिनिदिंड यांचे धनको यांनी याद्वारे बाव क्र. १० संबंधात नमूत कॅम्प कारायंति	۶.		वाकटी बालासुब्रमण्यम रेड्डी, सी–१२०५, गॅलक्सी अपार्टमेंट, कुरेशी नगर कुर्ला पूर्व, मुंबई शहर महाराष्ट्र पिन ४०० ०७०.
१२. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्याद्वारे जारी मंजूर २१ लागू नाही च्या उप-अनुच्छेद (६ए) च्या खंड (बी) अंतर्गत जर काही असल्यास धानकोंचे वर्ग १३. वर्गामध्ये धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून लागू नाही कादी असल्यास धानकोंचे वर्ग लागू नाही व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे) लागू नाही १४. ए) संबंधित प्रपत्र व वेबलिंक https://ibbi.gov.in/cn/hc बी) उपलब्ध प्राधिकृत प्रतिनिधींचा तपशील वेवलिंक https://ibbi.gov.in/cn/hc सूचना यावारे देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी विवासीअस फार्माटेकस ' लाहो आरेत. वोवलिंक त्रात्व कार्णेरेट दिवाळछोरी टाव प्रक्रिया प्राप्ते तारछोच्या आदेशाव्ये प्रार्थ ति. श्वरा तिले आरेत. विवासीअस फार्माटेक्स प्रायवहेट तिनिम्देड यांचे धनको यांनी यादारे बाव क्र. १० संबंधात नमूद कॅप्प कार्यालय	१०.		vivaciouscirp@gmail.com,
१२. अंतरिम ठराव व्यावसायिक यांच्याद्वारे जारी मंजूर २१ लागू नाही च्या उप-अनुच्छेद (६ए) च्या खंड (बी) अंतर्गत जर काही असल्यास धानकोंचे वर्ग १३. वर्गामध्ये धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून लागू नाही कादी असल्यास धानकोंचे वर्ग लागू नाही व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे) लागू नाही १४. ए) संबंधित प्रपत्र व वेबलिंक https://ibbi.gov.in/cn/hc बी) उपलब्ध प्राधिकृत प्रतिनिधींचा तपशील वेवलिंक https://ibbi.gov.in/cn/hc सूचना यावारे देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी विवासीअस फार्माटेकस ' लाहो आरेत. वोवलिंक त्रात्व कार्णेरेट दिवाळछोरी टाव प्रक्रिया प्राप्ते तारछोच्या आदेशाव्ये प्रार्थ ति. श्वरा तिले आरेत. विवासीअस फार्माटेक्स प्रायवहेट तिनिम्देड यांचे धनको यांनी यादारे बाव क्र. १० संबंधात नमूद कॅप्प कार्यालय	११.	दाव्यांच्या सादरीकरणाकरिता अंतिम तारीख	दि. ३१.०५.२०२४
कायद्याच्या ओळखा असेलेल्या दिवाळखोरी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे) १४. ए) संबंधित प्रपत्र व बी) उपलब्ध प्राधिकृत प्रतिनिधींचा तपशील त्यावाधिकरण यांनी विवासीअस फामटिक्स लिमिटेड यांच्या कॉर्परेटि दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ तारखोच्या आदेशान्वये प्रारंभ दि. १७.०५.२०२४ रोजी आदेश दिले आहेत. विवासीअस फामटिक्स प्रायवहेट लिमिटेड यांचे धनको यांनी याद्वारे बाव क्र. १० संबंधात नमूद कॅम्प कार्यालय		च्या उप-अनुच्छेद (६ए) च्या खंड (बी) अंतर्गत जर	
बी) उपलब्ध प्राधिकृत प्रतिनिर्धांचा तपशील सूचना याद्वारे देण्यात वते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण यांनी विवासीअस फामटिक्स लिमिडेद यांच्या कॉर्पोरे दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ तारखोच्या आदेशान्वये प्रारंभ दि. १७.०५.२०२४ रोजी आदेश दिले आहेत. विवासीअस फामटिक्स प्रायवहेट लिमिडेड यांचे धनको यांनी याद्वारे बाव क्र. १० संबंधात नमूद कॅम्प कार्यालय	१ म. १	कायद्याच्या ओळखा असल्लेल्या दिवाळखोरी	लागू नाही
लिमिटेड यांच्या कॉर्पेरिट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ तारखेच्या आदेशान्वये प्रारंभ दि. १७.०५.२०२४ रोजी आदेश दिले आहेत. वि वासीअस फामटिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे धनको यांनी याद्वारे बाब क्र. १० संबंधात नमूद कॅम्प कार्यालय	१४.		वेबलिंक <u>https://ibbi.gov.in/en/home</u> downloads प्रत्यक्ष पत्ता- उपलब्ध नाही.
	लिमिदे आदेश !	याद्वारे देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्याय इ. यांच्या कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ तारखोच्च दिले आहेत.	गधिकरण यांनी विवासीअस फार्माटेक्स प्रायव या आदेशान्वये प्रारंभ दि. १७.०५.२०२४ रोजी करण्य
अंतरिम ठराव प्रोफेशनलकरिता वि. ३१.०५.२०२४ रोजी वा पूर्वी पुराव्यांसह त्यांचे दावे सादर करावे. वित्तीय धनको यांनी केवळ ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांचे दाव्यांचे पुरावे सादर करावे. सर्व अन्य धनको यांनी त्यांचे दाव्य	अंतरिम	ठराव प्रोफेशनलकरिता दि. ३१.०५.२०२४ रोजी वा पूर्वी पुराव	व्यांसह त्यांचे दावे सादर करावे.

वित्तीय धनको हे वर्ग संबंधात सूचित प्रवेश क्र. १२ संबंधात त्यांच्या आवडीनुसार निर्देशित प्राधिवृत्त प्रतिनिधी यांच्यामुळे वर्गाच्य प्राधिकृत सादरीकरणाच्या संबंधात एन्टी क्र. १३ सचीत दिवाळखोरी विशेषज्ञ यांच्याकडन वर्ग (एनए) - लागु नार्ह

सादरीकरण करण्यास अपयश तसेच दाव्यांचे चुकीचे पुरावे सादर केल्यास त्यावर दंड आकारण्यात येईल वाकदी बालासुब्रमण्यम रेड्डी

अंतरिम दराव विशेषज्ञ दि. २१.०५.२०२४

७. संबंधित गत वर्ष/ कालावधीकरिता आकडेवारी पुन:निर्धारित/ रिकास्ट करणे आवश्यक आहे, सदर संबंधात करण्यात येईल.	1	
८. कंपनी सिंगल बिझीनेस सेगमेंट अर्थात जेम्स व ज्वेलरीचे उत्पादन व विक्री करत आहे.	1	
९. संचालक मंडळाची सभा दि. २१ मे, २०२४ रोजी आयोजित केली होती व अंतिम लाभांश रु. १.५०/- प्रति इक्विटी शेअरचा लाभांश आहे.	1	
सदर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूरीकरिता आहे.		
१०. वरील आकडेवारी ईपीएस वगळता लाखात आहे.	1	
गोलकुंदा डायमंड्स ॲन्ड ज्वेलरी लि. करिता		
सही / –		

चालविणे, वाहन चालविताना

(रु. लाखात)

वर्ष अखोर

लेखापरीक्षित

२३,३४४.४०

१,२५१.३४

१,२५१.३४

९४२.६५

९४५.०६

६९६.४१

१३.५४

23.4

२.४१

३१.०३.२०२४ ३१.०३.२०२३

वर्ष अखोर

लेखापरीक्षित

२३,०४७.२

१,२८९.२।

१,२८९.२

९६१.८

8.2

९६६.१

६९६.४

१३.८

83.1

अरविंद दाढा (व्यवस्थापकीय संचालक)

दिकाण	

जाहीर सूचना

सूचना याद्वारे सर्व संबंधितांना देण्यात येते की, माझे अशील अर्थात १. रेश्मा इकबाल केरावाला उर्फ रेश्मा सद्वद्दीन मर्चंट व २. शालिना राजेश समनानी, सद्वद्दीन मोहम्मद मर्चंट यांची मुलगी, ३. शबाना अमिन समनानी, सद्रुद्दीन मोहम्मद मर्चंट यांची मुलगी हे श्री. सद्रदीन मोहम्मद मर्चंट यांच्या फ्लॅट क्र. सी-१०४, पहिला मजला, बिल्डींग क्र. २, हरी ओम नगर २ सीएचएस लि., दिवानमान, माणीकपूर २, वसई (प), पालघर ४०१ २०२ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) मालमत्तेचे कायदेशीर वारस व प्रतिनिधी असल्याचा दावा करत आहेत. पुढे १. श्री. सद्रद्दीन मोहम्मद मर्चंट (त्यांच्या संपूर्ण आयुष्यात)

२. श्रीम. रेश्मा इकबाल केरावाला या सदर फ्लॅटचे मालक होते व त्यांनी मे. नीलकंठ बिल्डर्स यांच्याकडून विक्री करार दि. ३१.०५.१९९३ रोजी सदर खरेदी केला व सदर नोंदणीकृत करून वसई-१ अंतर्गत सिरीयल क्र. १७६९-१९९३ दि. ०३.०६.१९९३ अंतर्गत नोंदणीकृत होता.

परंतू पहिले मालक अर्थात श्री. सद्रदीन मोहम्मद मर्चंट उर्फ सद्रदीन मोहम्मद मर्चंट (मृत्यू प्रमाणपत्र अनुसार) यांचा मृत्यू दि. २२.१२.२०१२ रोजी मुंबई येथे झाला होता त्यांचे मृत्यू नोंदणीकरण क्र. ७४१६००६९७, दि. २६.१२.२०१२ आहे व त्यांची पत्नी अर्थात दौलत सद्वद्दीन मर्चंट यांचा सुद्धा मृत्यू दि. ०४.०१.२०२० रोजी मीरा रोड येथे झाला होता त्यांचे मृत्यू नोंदणीकरण क्र. डी-२०२० : २७-९०१४७-०००३०० दि. २२.०१.२०२० असून त्यांच्या मागे त्यांची तीन मुली अर्थात १. श्री. रेश्मा इकबाल केरावाला उर्फ रेश्मा सद्वद्दीन मर्चंट २. श्री. शालिना राजेश समनानी, ३. श्री. शबाना अमिन समनानी हे केवळ कायदेशीर वारस आहेत व प्रतिनिधी आहेत व त्यांच्या मृत्यूच्या वेळी सरकारीरित्या उपस्थित होते.

त्यामुळे आम जनतेच्या कोणत्याही सभासद वा संयुक्त प्राधिकरण यांनी महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट, १९५८ अंतर्गत नियुक्त दायित्वांच्या संबंधात आक्षेप १. श्रीम. रेश्मा इकबाल केरावाला उर्फ रेश्मा सद्रद्दीन मर्चंट व २. शालिना राजेश समनानी, सद्रदीन मोहम्मद मर्चंट यांची मुलगी, ३. शबाना अमिन समनानी, सद्रुद्दीन मोहम्मद मर्चंट यांची मुलगी हे सर्व श्री. सद्बद्दीन मोहम्मद मर्चंट यांच्या सदर फ्लॅटचे कायदेशी वारस व प्रतिनिधी असल्याचा दावा केला आहे व कोणतेही व्यवहार केल्यास तसेच भेट, वहिवाट हक्क, वारसा, गहाण, हस्तांतरण, विक्री, भेट, भाडेकार, परवाना, धारणाधिकार, प्रभार, न्यास, देखभाल, सुविधाधिकार, वहिवाट वा अन्य कोणतेही स्थापत्य वा क्रिमीनल खटले वा वसुली प्रक्रिया काही असल्यास त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर करावे व सदर दावे सदर प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा नोंदणीकृत ए/डी पोस्ट मार्फत सूचित करावे अन्यथा दावे वा दावे काही असल्यास सदर व्यक्तींचे अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील.

सही/-वकील एकता एम. पारीख

ठेकाण : मीरा) रोड (पू), ठाणे		
दे. २२.०५.२०२४	मीग गेट	(

दुकान क्र. २२, १ ला मजला, क्रिस्टल प्लाझा, स्टेशन रोड, मीरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०७.

जाहीर सूचना

सचना याद्वारे सर्व संबंधितांना देण्यात येते की. माझे अशील अर्थात १. रेश्मा इकबाल केरावाला उर्फ रेश्मा सद्वद्दीन मर्चंट व २. शालिना राजेश समनानी, सद्रुद्दीन मोहम्मद मर्चंट यांची मुलगी, ३. शबाना अमिन समनानी, सद्वदीन मोहम्मद मर्चंट यांची मुलगी हे श्रीम. दौलत सद्वदीन मर्चंट यांच्या फ्लॅट क्र. ४/७७, तळ मजला, डी. जी. नगर क्र. ४ सीएचएस लि., दिवानमान वसई (प), पालघर ४०१ २०२ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) मालमत्तेचे कायदेशीर वारस व प्रतिनिधी असल्याचा दावा करत आहेत. पुढे १. श्रीम. रेश्मा इकबाल केरावाला २. श्रीम. दौलत सद्रद्दीन मर्चंट (त्यांच्या संपूर्ण आयुष्यात) सदर फ्लॅटचे मालक होते व त्यांनी श्री. प्रकाश मंगेश गोकर्ण यांच्याकडून विक्री करार दि. ०२.०२.२००८ रोजी सदर खारेदी केला व सदर वसई येथे नोंदणीकृत करून सिरीयल क्र. वसई१-०१२४७-२००८ दि. ०२.०२.२००८ अंतर्गत नोंदणीकृत होता. परंतू दुसरे मालक अर्थात श्रीम. दौलत सद्वदीन मर्चंट उर्फ दौलत सद्वदीन मर्चंट यांचा मृत्यू दि. ०४.०१.२०२० रोजी मीरा रोड येथे झाला होता त्यांचे मृत्यू नोंदणीकरण क्र. डी-२०२०:२७-९०१४७-०००३००, दि. २२.०१.२०२० आहे व त्यांचे पती अर्थात सद्वद्दीन मोहम्मद मर्चंट उर्फ सद्रद्दीन मोहम्मद मर्चंट यांचा सुद्धा मृत्यु दि. २२.१२.२०१२ रोजी मुंबई येथे झाला होता त्यांचे मृत्यू नोंदणीकरण क्र. ७४१६००६९७ दि. २६.१२.२०१२ असून त्यांच्या मागे त्यांची तीन मुलगी अर्थात १. श्री. रेश्मा इकबाल केरावाला उर्फ रेश्मा सद्वदीन मर्चंट २. श्री. शालिना राजेश समनानी, ३. श्री. शबाना अमिन समनानी हे केवळ कायदेशीर वारस आहेत व प्रतिनिधी आहेत व त्यांच्या मृत्यूच्या वेळी सरकारीरित्या उपस्थित होते. त्यामुळे आम जनतेच्या कोणत्याही सभासद वा संयुक्त प्राधिकरण यांनी महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट, १९५८ अंतर्गत नियुक्त दायित्वांच्या संबंधात आक्षेप १. रेश्मा इकबाल केरावाला उर्फ रेश्मा सद्रद्दीन मर्चंट व २. शालिना राजेश समनानी, सद्वद्दीन मोहम्मद मर्चंट यांची मुलगी, ३. शबाना अमिन समनानी, सद्रुद्दीन मोहम्मद मर्चंट यांची मुलगी हे सर्व श्रीम. दौलत सद्रुद्दीन मर्चंट यांच्या सदर फ्लॅटचे कायदेशी वारस व प्रतिनिधी असल्याचा दावा केला आहे व कोणतेही व्यवहार केल्यास तसेच भेट, वहिवाट हक, वारसा, गहाण, हस्तांतरण, विक्री, भेट, भाडेकार, परवाना, धारणाधिकार, प्रभार, न्यास, देखभाल, सुविधाधिकार, वहिवाट वा अन्य कोणतेही स्थापत्य वा क्रिमीनल खटले वा वसुली प्रक्रिया काही असल्यास त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर करावे व सदर दावे सदर प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा नोंदणीकृत ए/डी पोस्ट मार्फत सूचित करावे अन्यथा दावे वा दावे काही असल्यास सदर व्यक्तींचे अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील.

सही/-

वकील एकता एम. पारीख दुकान क्र. २२, १ ला मजला, ठिकाण : मीरा रोड (पू), ठाणे क्रिस्टल प्लाझा, स्टेशन रोड, दि. २२.०५.२०२४ मीरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०७.



POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Members are hereby informed that pursuant to Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) and/or re-enactment (s) thereof for the time being in force) guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA") vide General Circular No. 09/2023 dated 25th September 2023 and other relevant circulars Issued by the MCA from time to time. Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015) and any other applicable laws and regulations, the Company has completed dispatch of the Postal Ballot notice on Tuesday, 21st May, 2024 through electronic mode only, to those members whose e-mail id's are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by Depositories as on Friday, 17th May, 2024, seeking approval of the shareholders of the Company by Postal Ballot through electronic means, for the following matter

Appointment of Mr. Pritesh Jain as Chief Financial Officer of the Company Regularize the Appointment of Mr. Abhay Shah as an Independent Director	Ordinary Resolution Special Resolution
	Special Resolution
Change in Designation of Mr. Srivardhan Ashwani Khemka (DIN: 08942106), as an Executive Director.	Ordinary Resolution
 To Increase the Borrowing Powers Under Section 180(1)(c) of the Companies Act, 2013 up to ₹ 200 Crores. 	
Approval of Loans, Investments, Guarantee or Security Under Section 185 of Companies Act, 2013 up to an Aggregate Sum of ₹ 10 Crores.	Special Resolution
To Make Loan / Investment and Give Guarantee / Provide Security Under Section 186 of the Companies Act, 2013 up to Maximum Amount of ₹ 250 Crore.	Special Resolution
To Approve Increase in Remuneration of Mr. Ashwani Anamisharan Khemka, Managing Director of the Company.	Special Resolution
	To Increase the Borrowing Powers Under Section 180(1)(c) of the Companies Act, 2013 up to ₹ 200 Crores. Approval of Loans, Investments, Guarantee or Security Under Section 185 of Companies Act, 2013 up to an Aggregate Sum of ₹ 10 Crores. To Make Loan / Investment and Give Guarantee / Provide Security Under Section 186 of the Companies Act, 2013 up to Maximum Amount of ₹ 250 Crore. To Approve Increase in Remuneration of Mr. Ashwani Anamisharan Khemka,

The Company has availed the services of Link Intime India Private Limited, for facilitating remote e-voting. The detailed procedure for remote e-voting is listed as a part other Postal Ballot notice

Remote e-Voting Schedule

Place: Mumbai

Date: 21st May, 2024

 \gg

riemole e-voling Schedule.				
Cut-off date for eligibility or remote e-voting	Friday, April 17th, 2024			
Commencement of remote e-voting period	Wednesday, May 22nd, 2024			
Conclusion of remote e-voting period	Thursday, June 20th, 2024			
Please note that communication of assent or dissent of the men e-voting system. The voting rights of the members shall be in prop share capital of the Company as on the cut-off/ Record date.				
A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. Once the vote on a resolution is cast members shall not be allowed to change it subsequently.				
The remote e-voting shall not be allowed beyond 05.00 P.M. IS e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limi				
The Board of Directors has appointed HD and Associates, Pract conducting e-voting process in the transparent manner.	icing Company Secretaries as the Scrutinizer for			
The Postal Ballot notice is available on the website of the Company India Private Limited https://www.linkintime.co.in/ and the website the Company are listed i.e. BSE Limited https://www.bseindia.com	of the Stock Exchange where the Equity Shares of			
The Scrutinizer will submit his report to the Chairman of the C				

Chairman, after completion or the scrutiny, of the e-voting, and the results will be announced on or before 05.00 P.M IST on Saturday, June 22nd, 2024 on the Stock Exchange where the Company's shares are listed. The result will also be available on the website of the Company www.sanjivani.co.in, on the website of Link Intime India Private Limited https://www.linkintime.co.in/.

For Sanjivani Parenteral Limited
Sd/
Pooja Vijay Gohi
Company secretary